Shreenath Investment Company Limited CIN: L67120MH1979PLC022039

05th August 2021

Tc. BSE Limited, Corporate Relationship Department, 1st Floor, New Trading Ring, PJ Tower, Dalal Street, Mumbai - 400 001

Script Code: 503696

Sub: <u>Cuttings of Newspaper Advertisement of Notice of Meeting of the Board of Directors of the</u> <u>Company scheduled to be held on Friday, 13th August 2021.</u>

Respected Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we have published Notice of Meeting of the Board of Directors of the Company scheduled to be held on Friday, 13th August 2021 at 04.00pm at the registered office of the Company which has appeared in "The Free Press Journal" all over India edition and "Navshakti" Mumbai edition on 05th August 2021.

The cuttings of the Newspaper Advertisements are enclosed herewith for your record.

Thanking you,

Yours Faithfully,

For Shreenath Investments Co. Limited

Vikas Mapara

Managing Director

DIN: 00211580

Place: Mumbai

REGD. OFFICE : 801-802, DALAMAL TOWERS, NARIMAN POINT, MUMBAI - 400 021. TEL.: 022 6638 1800, 4949 0800, FAX : 022 6638 1818, Email : sicl2889@gmail.com

कराडजवळील कार्वे येथे महादेव मंदिर जीर्णोद्धारावेळी आढळले प्राचीन भुयार

कराड / वार्ताहर

चार कि.मी.अंतरावर असलेल्या येथून कार्वे,ता.कराड या गावातील महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जुने बांधकाम उतरवताना कमानीचा भाग ज्या ठिकाणी कोसळला त्याच ठिकाणी एक प्राचीन भुयार आढळून आले आहे.विशेष म्हणजे उजेडात आलेल्या या भुयाराच्या आत आणखी दोन वेगवेगळे मार्ग असल्याचे सोमवारी निदर्शनास आल्याने या ठिकाणी नेमके काय असावे हे अधिक उत्खननानंतर व तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

कार्वे गावात महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.या मंदिराचा याआधी दोन वेळा जीर्णोद्धार करण्यात

दू.क्र.: २८३७ ६८१६, २८३

आला आहे.मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून येथे आणखी नुतनीकरण करावयाचे असल्याने मंदिरासमोर असलेल्या मंडपाचे बांधकाम उतवरत असताना यातील कमानीसारखा असलेला भाग कोसळला.त्याठिकाणी जमीन काही प्रमाणात खचली होती.त्यानंतर दोन-तीन दिवस या परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमूळे हे काम बंद होते.त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा काम सुरू करण्यासाठी कामगार गेले असता त्यावेळी त्यांना तेथे मोठा खड्डा पडल्याचे निदर्शनास आले.हा खड्डा म्हणजेच हे भुयार असून या भुयाराचा आतील घेर सुमारे १० बाय १० आकाराचा आहे.विशेष म्हणजे या भुयाराच्या आत आणखी दोन वेगळ्या भुयारांचे मार्ग असल्याचे काही तरुणांच्या निदर्शनास आले.या भुयाराच्या मार्गावर

नक्षी असलेला दगड असून हा मार्ग नेमका कोणत्या दिशेला जात आहे,हे अद्यापही कळलेले नाही.या ठिकाणी अधिक उत्खणन केल्यास हे भुयार आहे अथवा एखाद्या जुन्या वाड्यातून निघाणारा गुप्त मार्ग आहे की याच मंदिरातील संपत्ती ठेवण्यासाठी तळघर आहे.याचा शोध घेता येणार आहे.मात्र यासाठी अधिक उत्खणन व तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान,याआधीही कार्वे गावाच्या परिसरात धान्याची पेव सापडल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे हे धान्याचे पेव असावे असा समज होता.मात्र.त्या भयाराच्या आतही आणखी मार्ग आढळल्याने याबाबतची उत्सुकता आणखिच वाढली आहे.

मनाविरूद्ध बदली झाल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

कराड / वार्ताहर

नको असलेल्या ठिकाणी बदली झाल्याने रात्री आत्महत्येचा इशारा देणारे पोलीस कर्मचारी विजय माळी हे मंगळ.३ रोजी यवतेश्वर येथे बेशद्धावस्थेत सापडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वाहतक शाखेचे पोलीस कर्मचारी विजय माळी यांनी मंगळवारी किंडिओ बनवला.या व्हिडिओच्या माध्यमातून ते म्हणाले,माझी बदली म्हसवड येथे झोली आहे. परंतु ते समक्ष मुलाखतीला गेले असता त्यांना शाहपुरी किंवा डॉग स्कॉड या ठिकाणी बदली देण्यात आली.परंतु सोमवारी गॅजेट बाहेर पडले तेव्हा त्यांच्या नावापुढे म्हसवड पोलीस ठाणे दाखवले.

यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची समक्ष भेट घेत म्हसवड येथे दोन ड्रायव्हर आहेत.तसेच माझी

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

कर्जदाराचे नाव आणि पत्ता

आणि श्री. भिकाजी सुखदेव लोंधरे

टाईप एसएस–आय बी, श्री. समर्थ सीएचएस

ले., प्लॉट क्र. डी-३१, उप प्लॉट क्र. १९,

सेक्टर १२, खारघर, नवी मुंबई- ४२१२०२

मे. श्रीनाथ एन्टरप्राईजेस (कर्जदार),

व्यवसाय पत्ता: शॉप क्र. ६, साईराज

सीएचएस लि., प्लॉट क्र. ५१ए, सेक्टर ११,

रहिवासीत पत्ता: फ्लॅट क्र. बी ३०२, साईराज

सीएचएस लि., प्लॉट क्र. ५१ए, सेक्टर-११,

प्रोप्रा. श्री. जयेश गणपत जरांदे.

खारघर, नवी मुंबई- ४१०२१०.

खारघर, नवी मुंबई - ४१०२१०.

पात्र राहतील.

तारीख : ३१.०७.२०२१ ठिकाण : मुंबई

सौ. रेखा भिकाजी लोंधरे (कर्जदार) श्री. संजय गणपत पाटील,

अधिक तपशिलासाठी परत आलेल्या सचना निम्नस्वाक्षरीकारांकडन सचना मिळवता येतील

सूचना प्रकाशित करण्यात येत आहे.

(सह-कर्जदार),

अ.

क्र

खारघर शाखाः

४१०२१०. दू. क्र. ०२२–२७७४५७३७

हमीदाराचे नाव आणि पत्ता

सी:१३/३:१३, सेक्टर १५,

श्री. विठ्ठल गणपती दळवी,

२२, सेक्टर-१२, खारघर, नवी

श्री. गणपत सदाशीव जारंदे

(गहाणदार आणि हमीदार).

. फ्लॅट क्र. बी ३०२, साईराज

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचित करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम ८ च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

सीएचएस लि., प्लॉट क्र ५१ए सेक्टर-११ खारघर

नवी मुंबई- ४१०२१०.

खारघर, नवी मुंबई

(हमीदार),

880380

(हमीदार), १ ला मजला, प्लॉट क्र. एफ

मुंबई – ४१०२१०

मागणी सचना

शॉप क्र. ९ ते १४, श्री गणेश समन्वय, प्लॉट क्र. १३, सेक्टर ११, खारघर, नवी मुंबई-

ई मेल : bom1276@mahabank.co.in. brmgr1276@mahabank.co.in

मागणी सूचना मिळकतीचे तपशील

प्रभारी मत्ता

रो हाऊस प्लॉट क्र. ३१

उप प्लॉट १९, टाईप

एसएस-आय बी, सेक्टर

१२, खारघर नवी मुंबई

चौ.मीटर्सचे नोंदणीकृत

१) स्टॉकचे जंगमगह

२) शॉप क्र. ६, साईराज

सीएचएस लि., प्लॉट

क. ५१ए. सेक्टर ११

खारघर, नवी मुंबई

४१०२१०.

आणि ऋणको

मोजमापित

गहाण

४१०२१०

र्वालयः लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे – ४११००५

तारीख

०५.०४.२०२१

प्रकृती चांगली नसून मणका दुखत आहे. तसेच बीपी,शुगरचा त्रास असून साताऱ्यात उपचार सुरू असल्याचे सांगितले.परंतु

पोलीस अधीक्षकांनी त्यांची विनंती अमान्य केली. कणाची तरी मर्जी राखण्यासाठी त्यांची बदली म्हसवड येथे केल्याची चर्चा सुरु आहे.त्यांचे आई-वडील वयोवृद्ध असून मोठा भाऊ व्यसनाधीन आहे. लहान भावाला एक वर्ष झाले पगार नाही.सर्व कुटुंब त्यांच्यावर चालत आहे.म्हसवड येथे बदली करूनही त्यांच्यावर अन्याय झाल्याचे व्हीडिओच्या माध्यमातून सांगत आत्महतेचा इशारा दिला.हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला.मात्र मंगळवारी दुपारी पोलीस कर्मचारी माळी हे यवतेश्वर येथे बेशुद्ध अवस्थेत सापडले.त्यांना उपचारासाठी जिल्हा

शासकीय रूग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Q

आणि

रू. ७,२१,९१७.००/

आणि



दिनांक : ५ ऑगस्ट २०२१
मुंबई स्वाक्षरी /
ऍड. अनिल ए जकातद
बी इ (केमिकल). एल एल बी, डीसीए
(ऍडव्होकेट – हायकोर्ट
चेंबर – युनिट क्रमांक १, साकिब बिल्डिंग, टर्नर रोड
वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०० ०५
दूरध्वनी क्रमांक : ०२२ २६४३५८०६ / ८०
मोबाईल क्रमांक : ९८२०२२१५४३ / ९९३०६२१५४
:ईमेल : aniljakatdargmail.cor

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ (१) (ए) अनुसार सुचना याद्वारे देण्यात येते की. संचालक मंडळाची सभा ही ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता तिमाही आणि वित्तीय अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात आणि मंजुर करण्यासाठी कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात शुक्रेवार, १३ ऑगस्ट, २०२१ रोजी दुं. ०४.०० वा. वेबसाईट www.shreenathinvestment.in आणि तसेच स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड करित सही/-

सर्वमंगल मर्कंटाईल कं. लि

iद. कार्यालयः- क्र.२, मोहट्टा भवन प्रॉपर्टीज, डॉ. ई. मोझे रोडलगत, वरळी, मुंबई-४०००१८, ई-मेलः info@sarvamangalmercantile.com तंकेतस्थळः www.sarvamangalmercantile.com टेलि. क्र. ०२२-२४९६४६५६,

फॅक्स क्र.: ०२२-२४९६३०५७

सूचना गद्वारे सूचना देण्यात येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स

अँड डिस्क्लोजर्स रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन २९(१)(ए) अन्वये

पनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३० जून, २०२

जीस संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीचे अलेखापरिक्षि

वत्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात आणि मंज

रण्यासाठी शुक्रवार, ऑगस्ट १३, २०२१ रोजी घेण्या

माहिती कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच <u>www.sarv</u>

nangalmercantile.com आणि स्टॉक एक्सचेंजचे

श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

सीआयएनःएल६७१२०एमएच१९७९पीएलसी०२२०३९

नोंद. पत्ता : ८०१-८०२, दलामल टॉवर,

मंडळाच्या आदेशाद्व

सही,

प्रखर गुप्ता कंपनी सचिव

सर्वमंगल मर्कटाईल कं. लि. करित

केतस्थळ <u>www.bseindia.com</u> यावरही उपल

गार आहे

सणार आहे

स्थळः मुंबई

देनांकः ०४.०८.२०२१

विकास मापारा दिनांकः ०४.०८.२०२१ व्यवस्थापकीय संचालक

शील श्री १. अख्तर जमाल अब्बास अली खान श्रीमती सदाफ अख्तर जमाल दोन्ही सज्ञान, भारतीय मुंबई ज्यांचा पत्ता डीएसके मधुकोष, बी ८०२, बच्चू गरेज जवळ, कुर्ला अंधेरी रोड, सफीद पूल, साकी नाकामुंबई ४०० ०७२ हे सदनिका क्रमांक १०१, क्षेत्र सुमारे ३२५ चौरस फूट। चटई क्षेत्र) पहिला मजला, सी बिंग, बिल्डिंग क्रमांक डी -३, आझाद नगर, डी -३, सी बिंग को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सॅटेलाईट गार्डन, फेज २, जनरल ए वे वैद्य मार्ग, गोरेगाव (पूर्व) मुंबई ४०० ०६३ जी सब प्लॉट डी भूखंड सीटीएस क्रमांक ६४४ आणि ६२२ (पिटी)६२० ा -/ १ - (+ - (+ - + - + - +)/ +)/ मोने मालाउ (पूर्व))तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर बृहन्मुंबई येथे उभारण्यात आली आहे त्या सदनिकेचे संयुक्त मालक आहेत. त्यापर्वीसदरीलसदनिका ही श्री अञ्फाक अहमद यांच्या नाव त्थापूर्वासदरालसदानको हो त्रो अरफोक अहमद योच्या नव होती जी त्यांनी अग्रीमेंट फॉर अल्टरनेट अकोमोडेशन दिनांकीत ४ मे २००६ अन्वये विकासक बीपीएम इंडस्ट्रीज लिमिटेड यांचेकडन घेतली होती. मूळ अग्रीमेंट फॉर अल्टरने लामेटेड (विकासक - प्रथम पक्षकार) आणि १ शोभादेव लिमिटेड (विकासक - प्रथम पक्षकार) आणि १. शोभादेव सदाशिव कदम २. संजय सदाशिव कदम ३. संगीत सदाशिव कदम उर्फ संगीता महेश पेंगुर्लेकर ४. धीरज सदाशिव कदम आणि ५ सीमा सदाशिव कदम (मालक – द्वितीय पक्षकार) आणि अश्फाक अहमद (ताबेदार - ततीय पक्षकार) यांच्य जानि अस्तर्भन अहनद (तावदार) पूर्वाव चयजार) वाळ्व दरम्यान करण्यात आले होते आणि जे सब रजिस्ट्रार अश्युरंस् बोरिवली – ११ यांच्याकडे नोंदणी क्रमांक बिडीआर – ११ / ०३३५/ २००६ दिनांकीत ०५/०५/२००६ प्रमाएं नोंदणीकृत करण्यात आले होते, ते हरवले आहे / गहाळ झाले आहे. अशी कोणतीही व्यक्ती जिचा सदनिका क्रमांक १०१ आणि / किंवा गहाळ झालेले / हरवलेले अग्रीमेंट फॉर अल्टरनेट अकोमोडेशन दिगांकीत ४ मे २००६ बांमध्ये हक किंवा दावा असेल तर अशा व्यक्तीने त्या संदर्भातील माहिती निम्नस्वाक्षरीकार यांच्याकडे लेखी स्वरूपात आपल्य दाव्याच्या पुष्ट्यर्थ आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यांसह ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून **१५ (पंधरा**) दिवसात सादर करणे आवश्यक आहे. कोणतीही व्यक्ती जिला किंव गहाळ झालेले / हरवलेले मूळ अग्रीमेंट फॉर अल्टरनेत अकोमोडेशन दिनांकीत ४ मे २००६ आढळले असेल त्य व्यक्तीला आवाहन करण्यात येते की त्यांनी ते आमचे अशील यांना, त्यांच्या वरील प्रमाणे नमूद केलेल्या पत्त्यावर सुपूर्व करावे किंवा निम्नस्वाक्षरीकार यांच्याशी संपर्क साधावा.

बिसाईट . क्सचेंज आणि करिता प्तही/-जोशी सचिव

टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी सानपाडा,

एनकेजीएसबी को–ऑपरेटीव्ह बॅक लिमिटेड
नोंद. कार्यालय : लक्ष्मी सदन, ३६१, व्ही. पी. रोड, गिरगाव, मुंबई – ४०० ००४
वसुली विभाग : बिमल अपार्टमेंट, तळमजला, एच एफ सोसायटी रोड, जोगेंश्वरी (पू.), मुंबई-४०० ०६०.
: २८३७ ६८१६, २८३४ ९६१६, फॅक्स : (०२२) २८२०३६०३, ई-मेल आयडी : recovery@nkgsb-bank.com

मागणा सूचना (कलम १३ (२))

ज्याअर्थी

एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि.चे प्राधिकृत अधिकारी म्हणून निम्नस्वाक्षरीकार यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्वशन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ॲक्ट, २००२ (सरफैसी) अन्वये आणि दि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या रकमेचा भरणा करण्यासाठी कर्जदार/ हमीदारांना बोलाविण्याकरिता मागणी सूचना निर्गमित केली. सदर सूचना ही कर्जदारांना रजिस्टर पोस्टाद्वारे पाठविण्यात आली पण त्यांचे ठिकाण स्थलांतरीत मुळे संबंधित पक्षकारांना बजाविता येऊ शकली नाही आणि पुढे नवीन पत्ता बँकेला ज्ञात नाहो. तरी, खालील नमूद केल्यानुसार कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सदर सूचना प्रकाशनापासून ६० दिवसांत खालील नम्द एकूण रकमेचा भरणा करण्यासाठी सदर सूचनेद्वारे बोलविण्यात आले आहे, कसूर केल्यास प्राधिकृत अधिकारी हे खालील नमूद तारण मत्तांच्या विरुद्ध सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करण्यास भाग पडेल.

कर्जदार/हमीदार/	जंगम जंगमगहाण	एसएन जारी दिनांक	मागणी सूचनेतील
गहाणवटदाराचे नाव	वाहनाचा तपशिल	(१३(२) अन्वये)	नमूद थकीत रक्कम
१. श्री. बाला तुलशीरामजी	मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत मुंबई शहच्र्या बोरिवली पूर्व आणि जिल्हाचा नोंदणीकृत उपजिल्हा	२९.०६.२०२९	रु.
दिघोरे	मध्ये मुंबई उपनगर जिल्हाचा महसूल गाव- दिंडोशी मालाड पूर्व, तालूका-बोरिवली मध्ये स्थित		३४,८५,५९४. ६७ [*]
(कर्जदार आणि गहाणदार)	असलेले आणि वसलेले जमीन धारक सर्व्हे क्र. ३०/१(भाग), सिटी सर्व्हे क्र. १०७ (भाग) आणि		
२. श्री. मनिष शशिकांत	११० (भाग) च्या भागावर म्हाडा द्वारे बांधलेले शिवधाम संकुल, जन. ए. के. वैद्य मार्ग, फिल्म सिटी		
बिजवे	रोड, ओबेरॉय मॉल आणि दिंडोशी फायर स्टेशन समोर, मालाड पूर्व, मुंबई-४०००९७ येथे इमारत		
(हमीदार)	क्र. १७, विंग- ए, बी आणि सी मध्ये दिंडोशी ओंकार को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी		
३. श्री. धनंजय नोहर	लिमिटेड, जिचा दिनांक ०१.०२.१९९४ नोंदणीकृत क्र. बीओएम/डब्ल्यु.पी.एस./		
पंखराज	एच.एस.जी./(ओएच)/७६०७/१९९३-९४ नावे ज्ञात सोसायटीमध्ये इमारत क्र. १७ मध्ये विंग		
(हमीदार)	बी मध्ये बाराव्या मजल्यावर फ्लॅट परिसर धारक फ्लॅट क्र. १२०६, मोजमापित ३२.७९ चौ.मीटर्सचे		
४. श्री. शांताराम केसरा	सर्व ते भाग आणि विभाग. श्री. बाला तुलशीरामजी दिघोरे यांच्या मालकीचे		
धोले (हमीदार)			
	' थकीत रक्षम, सह ३१.०५.२०२१ रोजीपासूनचे त्यावरील पुढील व्याज आणि प्रयोज्य प्रभार. णत्यादी अन्य लाग तरतरीत्वये योय. बगेवर आणि आवश्यक मान्त्यानमा अभी अन्य कार्यवादी किं		ۍ

सदर सूचना हा कायद्याच्या काणत्याहा अन्य लागू तरतुदान्वय याग्य, बराबर आाण हकाला बांधा येऊ न देता आहे.

	सहा/
	प्राधिकृत अधिकारी
स्थळ : मुंबई	एनकेजीएसबी को– ऑप. बँक लि.
दिनांक : ०५.०८.२०२१	(सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत)

श्वेत्रीय कार्यालय : प्रंतई झोवल कार्याल

हमीदार: १) श्री. गुरमीत सिंग कोहली, २) श्रीम. तेजिंदर कब्जा)

बक आफ महाराष्ट्र २ रा मजला, ४५/४७, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१			सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १८.०८.२०२१ पर्यंत दु. ३.०० पूर्वी	प्रिंटे बांच मेंनेजर
Rank of Maharashtra A GOVT. OF INDIA UNDERTAKING एक प्ररिप्तर एक केंक			निरिक्षणाची तारीख आणि वेळ: ०९.०८.२०२१ रोजी स. ११.०० ते दु. ३.०० , मिळकतीच्या पुढील तपशिलाकरिता संपर्क : श्री. ओमकार प्रि मोबा क्र. ९७७३३९७४४८ व श्री. राजेंद्र वोरसे डे प्युटी झोनल मॅनेजर, मोबा क्र. ९७३००००५२२	शिंदे, ब्रांच मॅनेजर, चकाला, मॉरादोर हाटेल समार, अंधेरी(पूर्व), मुबई-४०० ०९१. नोंदणीकृत करण्यात आले होते, ते
स्थावर मिट्ठकतीच्या विद्रत्रीकरोता विद्वती सूचना सिक्युरिटायझेशन अँण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अँसेट्स अँण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुदीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या गहाण/प्रमारित आहेत, ज्यांचा प्रत्थक्ष कब्जा हा बँक ऑफ महाराष्ट्र च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या ''ज ''जे काहि आहे' तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. स्था कर्जदार/हमीदाराचे नाव आणि पत्ता: स्थावर मिळकतीचे संक्षिप्त वर्णन (कब्ज प्रकार)	सूचना. स्थावर मिळकती या बँक ऑफ महाराष्ट्र कडे शहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि	हडे	कारंजा शाखा फ्लॅट ऊ. १०१, तळमजला, मोरेश्वर अपार्टमेंट, सई १. १२,६५,०००/ कर्जदार : श्री. राजु रघुनाथ वालेकर (कर्जदार) आणि सी. स्तमान लॉज समोर, कर्जत कल्याण हायवे पोस्ट नेरळ, १. १२,६५,००/- रुपा राजु वालेकर (हमीदार) पत्ता : प्लॅट ऊ. १०१, ता. कर्जत, जिल्हा. रायगड, महाराष्ट्र. मोजमापित ४०२ १. १,२६,५०,००/- तळमजला, मोरेश्वर अपार्टमेंट, साई सन्मान लॉज समोर, कर्जत ता. कर्जत, जिल्हा. रायगड, महाराष्ट्र. मेजमापित ४०२ महाराष्ट्र येथे स्थित : प्लॅट ऊ. ०३, १ ला मजला, संगिता अपार्टमेंट, शुभ्म ग्रुप जवळ, नेरळ, कर्जत कल्याण रोड, कर्जत मताराख्य अपार्टमेंट, २०,०१. - ४००२०. - ४००२०. मिनिटांच्या अमर्या	
	बोली वाढविणे ई-लिलावाची तारीख आणि वेळ		थकवाकी रक्कम ः रु. १४,१९,०७४/ – (रु. चौदा लाख एकोणीस हजार चौऱ्याहत्तर मात्र) अधिक १६.०८.२०१९ पासूनचे न लावलेले व्याज केलेला खर्च	आणि वसुलीसाठी २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित व्यक्तीला आवाहन करण्यात येते व अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह करावे किंवा निन्तस्वाक्षयीकार यां
१ कर्जदार: मे. शालीमार क्रॅकर्स, प्रोप्रा. श्री. हरेष बकसोमाल कुंदनानी, राहणार: माखिजा कॉर्नर, नेहरु चौक, उत्हासनगर-२ हमीदार: i) श्री. जगदीश बकसोळमल कुंदनानी, राहणार: पल्टॅ क्र. ५०१, ५ वा मजला, कोपळेश्वर पॅलेस, कलानी महाल जवळ, उल्हासनगर-२. ii) श्री. राजेश बन्सिलाल शमां, राहणार: बॉक क्र. ७१६, खोली/प्लॉट क्र. २६१, प्रकृण २०८० ची. फू. बिल्टअप (प्रत्यक्ष कक मकेश निवास, हॉस्ट्रिप्ल एरिया, उल्हासनगर-३	तालुका मधरलेल्या न क्र. १, मजरला, तररिख: २०.०८.२०२१, वेळ: दु. १२.३० ते दु. १.३० प्रत्येकी ५		सहमागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १७.०८.२०२१ पर्वंत दु. ३.०० पूर्वी विरिक्षणाची तारीख आणि वेळ: ०९.०८.२०२१ रोजी स. ११.०० ते दु. ३.००, मिळकतीच्या पुढील तपशिलाकरिता संपर्क : श्री. दिग्विजय ति मोबा क्र. ८६९८९१५६५९ व श्री. राजेंद्र वोरसे डेप्युटी झोनल मॅनेजर, मोबा क्र. ९७३००००५२२ कर्जदार : १) मे. खातू रेंट अंण्ड कार प्रा. लि., पत्ता : १ फ्लॅंट क. ८, दुसरा मजला, लक्ष्मीकांत को-ऑपरेटिव्ह आणि २ दामोदर बिल्डिंग, टी एच के मार्ग, अजय शॉपिंग सेंटर समोर, माटुंगा पश्चिम, मुंबई - ४०००१६ ह. १,१०,००,००० संचालक/हमीदार : सी. माग्यश्री भालंचद्र खातू, पत्ता : पलॅंट क. ८, २, २४, मा मेब क्र. १,४२०,००,००० अणि २ दामोदर बिल्डिंग, टी एच के मार्ग, अजय शॉपिंग सेंटर संचालक/हमीदार : सी. माग्यश्री भालंचद्र खातू, पत्ता : पलॅंट क. ८, २, २५, २, २५, २, २५, माहीम मार्गा समोर, माहीम, मुंबई - ४०००१६	१४, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. दिनक: ५ आगस्ट २०२१ सुंबई संदर सूचना कंपनीची वेबसाईंट मुंबई ७००/- <u>www.atlantalimited.in</u> आणि प्टॉक एक्सचेंज वेबसाईंट बी इ (केमिकट <u>www.nseindia.com</u> आहे. /- <u>अटलांटा लिमिटेड करिता</u> चंबर - युनिट क्रमांक १, य चंग्रें, ए
थकवाकी रक्कमः रू. १,९४,६७,४०६/- अधिक १४/०७/२०१५ पासूनचे १३.२५% दराने त्यावरील न आणि उपार्जित होणारे अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार. सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १७.०८. निरिक्षणाची तारीख आणि वेळ: १०.०८.२०२१ रोजी स. ११.०० ते दु. ३.०० (आगाऊ वेळ ठरवुन)	२०२१ पर्यंत दु. ३.०० पूर्वी			१२.३० शेवटच्या विकाणः मुंबई कपनी संचिव । केली गेल्यास ५
२ कर्जदार: मे. एएसके ग्रुप (इंडिया), प्रोप्रा.: अमन पुनीत सिंग कोहली राहणार: फ्लॅंट क्र. ७०१, ७ वा मजला, "ली हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सीटीप ऑचिंड', रोड क्र. १५, खार जिमखाना ग्राऊंड समोर, खार (प.), मुंबई. येथे घुष्ट्वा: बांग्ला क्र. ६बी, अमन लहीला, आनंद विहार सीएचएसएल, २० वा रस्ता, खार (प.), मुंबई- ४०००५२. सीएचएसएल, २० वा रस्ता, खार (प.), मुंबई- ४०००५२.	.स क्र. t, ३/६, ००००५४. र. ५०,०००/-		थकबाकी रक्कमः रु. १,०१,००,४८१/- (रु. एक कोटी एक लाख चारशे एक्याऐंशी मात्र) अधिक २८.०७.२०१६ पासूनचे न लावर वसुलीसाठी केलेला खर्च सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुराबा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १८.०८.२०२१ पर्यंत दु. ३.०० पूर्वी निरिक्षणाची तारीख आणि वेळ: १३.०८.२०२१ रोजी स. ११.०० ते सायं. ५.००, मिळकतीच्या पुढील तपशिलाकरिता संपर्क : सौ. मिनाक्षी	टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटे नोंटणीकत कार्यालय : डी-२६, टीटीसी इंडस्टियल एरिया, एमआयडीस

ਮੌਜੇ ਗੁਰੂ ਟੀਪ ਚੁਕੇ ਕਾਂਚ ਸੀਕਾ ਕ

कौर कोहली.			मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह		मनजर, टाएचक ब्राच मांबा क्र. ७५०६२८५९२६ / श्रा. मानव		
थकबाकी रक्कमः रु. २,९० किंवा इतर अनुषंगिक खर्च	,३५,९४८/- अधिक ०१.०३ .	२०१६ पासूनचे व्याज , वजा काही असल्यास वसुली आ	धेक सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्च	१०	कर्जदार : १) मे. श्री. डिस्ट्रिब्युटर्स, पत्ता : १२, एम. डी. बिल्डिंग, १ ला मजला, डॉ. एम. सी. जावळे मार्ग, कबुतर		रु. १५,६०,०००/- रु. १,५६,०००/-
	वासमी टावाबेज /दश्मचा गमव	। इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १७.०८.२०२१ पर	विस २०० गर्नी		खान्याजवळ, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८	पश्चिम, जिल्हा. ठाणे - ४०१ १०१ (बिल्टअप क्षेत्र :	र. ५०,०००/-
			गत दु. ३.०० पूर्व।		प्रोप्रायटर : श्री. प्रेमल व्ही. मेहता (प्रोप्रायटर), पत्ता :		
	: १२.०८.२०२१ रोजी स. ११.	*			१२, एम. डी. बिल्डिंग, १ ला मजला, डॉ. एम. सी. जावळे	(प्रत्यक्ष कब्जा)	तारीख: २०.०८.२०२१, वेळ:
		रो हाऊस क्र. ४, गणेश व्हिला, प्लॉट क्र. ४, गणेश	रु. ९९,२०,६२५/-		मार्ग, कबुतर खान्याजवळ, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८		दु. ११.३० ते दु. १२.३० शेवटच्या ५ मिनिटांत बोली केली गेल्यास ५
	तेन, कोळसा बदर, दारुखाना,	व्हिला, प्लॉट क्र. २७, सेक्टर क्र. २६, पारसिक हिल,	रु. ९,९२,१००/-		हमीदार : सौ. लक्षा प्रेमल मेहता, पत्ता : १२, एम. डी.		प मिनिटांच्या आपोआप विस्तारासह
मुंबई-४०००१०.		महापौर बंगल्याजवळ, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई	रु. ५०,०००/-		बिल्डिंग, १ ला मजला, डॉ. एम. सी. जावळे मार्ग, कबुतर		ामानटाच्या आपाआप विस्तारासह
हमादारः । श्रा. जयशकर अ	ार. ामश्रा, ॥ श्रा. ग्यानशकर	४००६१४ चे सर्व भाग आणि विभाग. मोजमापित	तारीख: २०.०८.२०२१, वेळ: द.		खान्याजवळ, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८		
जार. ामश्रा, ॥। श्रा. शखर बिपिन शाह	ए. जाधव, १४ आ. आमत	२४०५ चौ. फू. (बिल्ट अप) (प्रत्यक्ष कब्जा)	१२.३० ते दु. १.३० प्रत्येकी ५		थकबाकी रक्कमः रु. ९८,९४,२६५.३१ अधिक २९.०५.२८	। ०१५ प्रासनचे न लावलेले व्याज	
ाजाजन शाह			मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह				
शकवाकी स्वक्तमः रू. १ ४८	२६ १७२/- अधिक १ ५ ०५ इ	। १०१४ पासूनचे व्याज वजा काही असल्यास वसुली अधिक			सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा		
इतर अनुषंगिक खर्च			,		निरिक्षणाची तारीख आणि वेळ: १३.०८.२०२१ रोजी स. ११ ब्रांच मोबा क्र. ९६५४९२९७९७, लॅण्डलाईन क्र. ०२२-२३८६		ा पारस बेहल, ब्राच मॅनेजर, गिरगाव
		। इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १७.०८.२०२१ पर 	र्वत दु. ३.०० पूर्वी	११	कर्जदार : सौ. नृतन कल्पेश शाह आणि श्री. कल्पेश पी	फ्लॅट क्र. ६०३, सी विंग, कावेरी बिल्डिंग, कैलाश नगर	रू. १८,००,०००/-
	१३.०८.२०२१ रोजी स. ११.				शाह, पत्ता : ६/४०५, सर्वोदय गार्डन सीएचएस, भानुसागर	कॅन्सर हॉस्पिटलच्या पढे, वाळीवली रोड, बदलापुर	रु. १,८०,०००/-
४ कर्जदारः मे. सुर्या ट्रेडर्स, प	ताः फ्लॅट क्र. १२०२, १२ वा	युनिट क्र. एस-२०२, २ रा मजला, रघुलीला मॉल,	रु. ६७,९५,५४०/-		सिनेमा जवळ, कल्याण पश्चिम	(प), जिल्हा. ठाणे - ४२१५०३	र. १,००,०००/-
मजला, बिल्डिंग क्र. ४/सी,	विस्परिंग पाम बिल्डिंग क्र. ४	एस.व्ही. रोड लगत, पोयसर बस डेपोजवळ, कांदिवली	रु. ६,७९,६००/-		,	(प्रत्यक्ष कब्जा)	
	टाऊनशीप, आकुर्ली रोड,		रु. ५०,०००/-				तारीख: २०.०८.२०२१, वेळ:
		क्षेत्र मोजमापित ३६८ चौ. फू. चटई (प्रत्यक्ष कब्जा)	तारीख: २०.०८.२०२१, वेळ: दु.				दु. ११.३० ते दु. १२.३० शेवटच्या
मे. सुर्या ट्रेडर्स चे प्रोप्रायटर श्री. रविंद्र सुबय्या गंभीर (बँ			१२.३० ते दु. १.३० प्रत्येकी ५				५ मिनिटांत बोली केली गेल्यास ५
हमीदारः श्री. रविंद्र सुबय्या गमार (बन्			मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह				मिनिटांच्या आपोआप विस्तारासह
		 १०१७ पासूनचे त्यावरील उपार्जित/उपार्जित होणारे पुढील व्	। याज, अनर्षगिक खर्च, परिव्यय, प्रभाग		थकबाकी रक्कमः रु. ११,९९,९३१/ - अधिक ३०.०३.२०	•	0
वजा त्यानंतरची वसुली	·	· · · · · · · · · · · · · · · · · · ·			सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा		ॉत सायं. ५.०० पूर्वी
सहभागी होण्याचे विनंतीपत्र/के	वायसी दस्तावेज/इअरचा पुराव	। इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १७.०८.२०२१ पर	र्यंत दु. ३.०० पूर्वी		निरिक्षणाची तारीख आणि वेळ: ११.०८.२०२१ रोजी स. ११.		
निरिक्षणाची तारीख आणि वेळ:	. १०.०८.२०२१ रोजी स. ११.	०० ते दु. ३.०० (आगाऊ वेळ ठरवुन)	-	१२	कर्जदार : मे. सुनिता फॅब्रिक्स पत्ता : १) शॉप क्र. ९७३, २	फ्लॅट क्र. ५०१, पाचवा मजला, मन्नत व्हिला, ब्लॉक	रु. ३२,०६,४००/-
५ कर्जनार १) में आर्चनीय नं	रेक्सिस स्वाहा लिए 🔅 भी	फ्लॅट क्र. ६०१ आणि ६०२, ६ वा मजला, ग्रीन एकर्स	E V V2 9E /106 /-		रा मजला, राजा मेडिकल स्टोर समोर, स्टेशन रोड, उल्हासनगर		रु. ३,२०,६४०/-
		सी.एच.एस. लि., बिल्डिंग क्र. १/ए, प्लॉट क्र. ३२५,			- ३, २) गाळा क्र. ३, जेबी इंडस्ट्रियल कंपाऊंड, बजरंगी बर्फ	समोर, रविंद्र नगर, कुर्ला कॅम्प, उल्हासनगर, जिल्हा :	रु. १,००,०००/-
		लोखंडवाला कॉम्प्लेक्स, गाव ओशिवरा, अंधेरी	रु. ४४,२९,७००/-		फॅक्टरी खेमनी समोर, उल्हासनगर - २ येथे स्थित : सौ.	ठाणे – ४२१००५	
मुंबई ४०००५३.		(पश्चिम), मुंबई-४०००५३. क्षेत्र मोजमापित १८७५	रु. ५०,०००/-		सुनिता राजेश इदनानी, पत्ता : रो हाऊस क्र. ८, परांजपे	(प्रत्यक्ष कब्जा)	तारीख: २०.०८.२०२१, वेळ: दु. ११.३० ते दु. १२.३० शेवटच्या
	गर इन्फ्रा. प्रा. लि. (१) श्री.	चौ. फू. बिल्ट अप (प्रत्यक्ष कब्जा)	तारीखः २०.०८.२०२१, वेळ: दु.		चाळ, शिव मंदिराच्या मागे.		ु. ९२.२० त दु. ९२.२० शवटच्या ५ मिनिटांत बोली केली गेल्यास ५
कनियारखुझियिल लुका अ	ब्राहम (संचालक/हमीदार)		१२.३० ते दु. १.३० प्रत्येकी ५				भानटात बाला कला गल्यास ५ मिनिटांच्या आपोआप विस्तारासह
(२) सौ. लिझि कनियरखुडि			मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह		 थकबाकी रक्कमः रु. ३८,७२,६९३/– अधिक ३०.०९.२०		
हमीदार) (३) श्री. आर्ची अ	भब्राहम (हमीदार) (४) सौ.				यकवाको रक्कमः २. ३८,७२,५२२/- आवक ३०.०२.२० सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा		
इस्थर अब्राहम (हमीदार) श्री. आर्ची अब्राहम) गृहकज	र्गतील कर्जनार						ાત સાચ. ५.૦૦ પૂલા
सौ. इस्थर अब्राहम) गृहकज					निरिक्षणाची तारीख आणि वेळ: ११.०८.२०२१ रोजी स. ११.		
· · · ·		। , २४/०६/२०१६ रोजीस रु. ५,५९,५२,०३९/– अधिर	म २१: २६ २०२० गणपत्रचे ज्यावगील	१३	कर्जदार : श्री. सुनिल किसन कांबळे, पत्ता : खोली क्र.		
ययोज्य त्याज + सर्व परित्यय	पाप इटारपर इन्फ्री. त्री. लि. प्रधार आणि खर्च किंता स्तर अ	, रु४/४६/१८४६ राजास २. ५,५९,५२,७२९/ - आवर नुषंगिक प्रभार, श्री. आर्ची अब्राहम, २४/०६/२०१६ रो	जीस रु १४७४४ ३२१/- अधिक		२००२, इमारत क्र. १०, हावरे सिटी, ठाणे, महाराष्ट्र. सौ.		रु. ४,८२,०००/-
24.08.2020 पासनचे त्यावर	प्रनार जान-खुच नगमा इतर ज गेल प्रयोज्य व्याज अधिक सर्व प	गरिव्यय, प्रभार आणि खर्च किंवा इतर अनुषंगिक प्रभार			अर्चना सुनिल कांबळे, पत्ता : खोली क्र. २००२, इमारत क्र.		रु. १,००,०००/-
		। इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १७.०८.२०२१ पर	ਪੁੱਰ ਟ ਤੇ ਨੂਨ ਸਰੀ		१०, हावरे सिटी, ठाणे, महाराष्ट्र आणि वर्तकनगर नाका,	जिल्हाः पालघर, महाराष्ट्र	तारीखः २०.०८.२०२१, वेळ:
निरिक्षणाची तारीख आणि वेळ:			1. g. e.ee (a		शॉपकिपर सोसायटी जवळ, पोखरण रोड क्र. १, ठाणे (प).	(प्रत्यक्ष कब्जा)	दु. ११.३० ते दु. १२.३० शेवटच्या
		,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	T 9 910 97 ac - /				५ मिनिटांत बोली केली गेल्यास ५
 कणदारः म. आ लक्ष्मा एटर बीटीटीसी एमआग्रहीसी प्रनान्नेः 	अाजझाल, पत्ताः डब्ल्यू ३६० इंड इस्टेट खाले ठाणे बेल्ग–	फ्लॅट क्र. ६, १ ला मजला, शिव कृपा सीएचएसएल, सेंट मेरी कॉन्व्हेंट समोर, नाहूर रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई-					मिनिटांच्या आपोआप विस्तारासह
बाटाटासा एमआयडासा रबाळ पूर रोड, ठाणे.	२७. २९८८, रभाष्ठ, ठाग मला-	भरा कान्य्हट समार, नाहूर राड, मुलुङ (पारचम), मुंबइ- ४०००८० क्षेत्र मोजमापित ६३० चौ. फू. बिल्ट अप	रु. ११,७१,८००/-		थकबाकी रक्कमः रु. ५१,७४,६७२/- अधिक १३.१०.२०	। १८ पासनचे न लावलेले व्याज इतर खर्च. परिव्ययः प्रभार व	जा त्यानंतरची वसली
	ाबु शिवसुब्रमनियम, ii. सौ.		रु. ५०,०००/-		सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा प्रावा		0
वन्निला शिवसुब्रमनियम			तारीखः २०.०८.२०२१, वेळ: दु. १२.३० ते दु. १.३० प्रत्येकी ५				त्त रतन्त्र, २,००० पूना
-			रि.३० त दु. १.३० प्रत्यका ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह		निरिक्षणाची तारीख आणि वेळ: ११.०८.२०२१ रोजी स. ११.		
श्वकवाकी स्वक्रम- रु. १ ६५	૩૨ x/୧ x५ અશિક્ર ૧૯ ୭ ୭	। २०१८ पासूनचे न लावलेले व्याज वजा काही असल्यास वसु		१४	कर्जदार : श्री. निखील रविंद्र मालकर आणि सौ. दिपाली	फ्लॅट क्र. ३१५, ३ रा मजला, आचोळे अशोक नगर	रु. २२,२०,०००/-
यक्षाका स्वक्रमः २. ९,५९, खर्च किंवा इतर अनुषंगिक प्रभा		১০৬০ নতার বার্যান্য বিশাল বর্ষা বসরা আর্থেরি পর্য	Construction of Construction of Construction		एन. मालकर	सीएचएसएल, प्लॉट क्र. ८, अशोक नगर, आचोळे	रु. २,२५,०००/-
•		ाइ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १७.०८.२०२१ पर	ਾਰ ਰ ੨ ੦੦ ਧਰੀ			नालासोपारा (पूर्व), पालघर ४०१ २०९. सीमाबद्ध : पूर्व	रु. ५०,०००/-
	, , , , , , , , , , , , , , , , , , , ,		10 g. e.00 gei			ः फ्लॅट क्र. ३१४, पश्चिमः फ्लॅट क्र. ३१६, उत्तरः	तारीख: २०.०८.२०२१, वेळ:
	- "	फ्लॅट क्र. ४०५, ४ था मजला, सी विंग, ईडन इस्टेट	T log lili aggi			रोड आणि आडेश्वर अपार्टमेंट, दक्षिण : शोभा पॅलेस	द. ११.३० ते द. १२.३० शेवटच्या
निरिक्षणाची तारीख आणि वेळ:		1 YEAR 20 X 20 X 21 HURME HE CHE SSE SEZZ	1 8. 30,99,000/-			(प्रत्यक्ष कब्जा)	५ मिनिटांत बोली केली गेल्यास ५
निरिक्षणाची तारीख आणि वेळ: ७ सीवूड शाखा	समित समार स्वॉन क शक्त		T lo al lina /				मिनिटांच्या आपोआप विस्तारासह
निरिक्षणाची तारीख आणि वेळ: ७ सीवूड शाखा कर्जदार: मे. व्ही.पी. इंजिनि	यरिंग, पत्ता: प्लॉट क्र. ९७७, मंबर्द- ४१० २१८ श्री	सीएचएस लि., प्लॉट क्र. ४५, सेक्टर १०, कामोठे, नवी	F. 6,04,400/-				ામાનટાં આવા આવા બાલ સ્વાસ સંદ
निरिक्षणाची तारीख आणि वेळ: ७ सीवूड शाखा कर्जदार: मे. व्ही.पी. इंजिनि केडुपाडा, कळंबोली, नवी	मुंबई- ४१० २१८. श्री.	सीएचएस लि., प्लॉट क्र. ४५, सेक्टर १०, कामोठे, नवी मुंबई ता. पनवेल, जिल्हा रायगड मोजमापित बिल्टअप	रु. ५०,०००/-				ामानटाच्या आपाआप विस्तारासह
निरिक्षणाची तारीख आणि वेळ: ७ सीवूड शाखा कर्जदार: मे. व्ही.पी. इंजिनि केडुपाडा, कळंबोली, नवी थालोनिकारा लोनाप्यन पॉल।	मुंबई– ४१० २१८. श्री. (भागीदार) आणि श्री. झेवियर	सीएचएस लि., प्लॉट क्र. ४५, सेक्टर १०, कामोठे, नवी	रु. ५०,०००/- तारीख: २०.०८.२०२१, वेळ: दु.		थकबाकी रक्कमः रु. २७०००००/- अधिक पासूनचे न लाव		
निरिक्षणाची तारीख आणि वेळ: ७ सीवूड शाखा कर्जदार: मे. व्ही.पी. इंजिनि केडुपाडा, कळंबोली, नवी थालोनिकारा लोनाप्यन पॉल (जोसेफ मुद्धर (भागीदार), प	मुंबई– ४१० २१८. श्री. (भागीदार) आणि श्री. झेवियर	सीएचएस लि., प्लॉट क्र. ४५, सेक्टर १०, कामोठे, नवी मुंबई ता. पनवेल, जिल्हा रायगड मोजमापित बिल्टअप क्षेत्र ८२६ चौ. फू. सोसायटी मेंटेनन्स चार्जेस : रु. २,०६,३७९/- रोजीस ०१.०७.२०२१ (प्रत्यक्ष	रु. ५०,०००/- तारीख: २०.०८.२०२१, वेळ: दु. ११.०० ते दु. १.०० प्रत्येकी ५		थकवाकी रक्कमः रु. २७०००००/– अधिक पासूनचे न लाव सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा		
निरिक्षणाची तारीख आणि वेळ: ७ सीवूड शाखा कर्जदार: मे. व्ही.पी. इंजिनि केडुपाडा, कळंबोली, नवी थालोनिकारा लोनाप्पन पॉल. जोसेफ मुख़र (भागीदार), प सीएचस, प्लॉट क्र. २२, सेक्ट ७०६.	मुंबई– ४१० २१८. श्री. (भागीदार) आणि श्री. झेवियर त्ता: फ्लॅट क्र. ७०१, सखु र ४४ए, नेरुळ, नवी मुंबई ४००	सीएचएस लि., प्लॉट क्र. ४५, सेक्टर १०, कामोठे, नवी मुंबई ता. पनवेल, जिल्हा रायगड मोजमापित बिल्टअप क्षेत्र ८२६ चौ. फू. सोसायटी मेंटेनन्स चार्जेस : रु. २,०६,३७९/- रोजीस ०१.०७.२०२१ (प्रत्यक्ष	रु. ५०,०००/- तारीख: २०.०८.२०२१, वेळ: दु.			। इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १८.०८.२०२१ पर	
निरिक्षणाची तारीख आणि वेळ: ७ सीवूड शाखा कर्जदार: मे. व्ही.पी. इंजिनि केडुपाडा, कळंबोली, नवी थालोनिकारा लोनाप्यन पॉल (जोसेफ मुछर (भागीदार), प सीएचएस, प्लॉट क्र. २२, सेक्ट ७०६. भागीदार/हमीदार: श्री. था	मुंबई– ४१० २१८. श्री. (भागीदार) आणि श्री. झेवियर त्ताः फ्लॅट क्र. ७०१, सखु र ४४ए, नेरुळ, नवी मुंबई ४०० लोनिकारा लोनाप्पन पॉल	सीएचएस लि., प्लॉट क्र. ४५, सेक्टर १०, कामोठे, नवी मुंबई ता. पनवेल, जिल्हा रायगड मोजमापित बिल्टअप क्षेत्र ८२६ चौ. फू. सोसायटी मेंटेनन्स चार्जेस : रु. २,०६,३७९/- रोजीस ०१.०७.२०२१ (प्रत्यक्ष	रु. ५०,०००/- तारीख: २०.०८.२०२१, वेळ: दु. ११.०० ते दु. १.०० प्रत्येकी ५		सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा निरिक्षणाची तारीख आणि वेळ: १३.०८.२०२१ रोजी स. ११.	इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १८.०८.२०२१ पर ०० ते सायं. ५.००	त सायं. ५.०० पूर्वी
निरिक्षणाची तारीख आणि वेळ: ७ सीवूड शाखा कर्जवार: मे. व्ही.पी. इंजिनि केडुपाडा, कळंबोली, नवी थालोनिकारा लोनाप्पन पॉल (जोसेफ मुछर (भागीदार), प सीएचएस, प्लॉट क्र. २२, सेक्ट ७०६. भागीदार/हमीदार: श्री. था (भागीदार/ झमीवर: श्री. था	मुंबई– ४१० २१८. थ्री. 'भागीदार) आणि थ्री. झेवियर त्ताः फ्लॅट क्र. ७०१, सखु र ४४ए, नेस्ळ, नवी मुंबई ४०० ालोनिकारा लोनाप्पन पॉल वर जोसेफ मुळ्लर (भागीदार),	सीएचएस लि., प्लॉट क्र. ४५, सेक्टर १०, कामोठे, नवी मुंबई ता. पनवेल, जिल्हा रायगड मोजमापित बिल्टअप क्षेत्र ८२६ चौ. फू. सोसायटी मेंटेनन्स चार्जेस : रु. २,०६,३७९/- रोजीस ०१.०७.२०२१ (प्रत्यक्ष	रु. ५०,०००/- तारीख: २०.०८.२०२१, वेळ: दु. ११.०० ते दु. १.०० प्रत्येकी ५		सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा निरिक्षणाची तारीख आणि वेळ: १३.०८.२०२१ रोजी स. ११. ोच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी	इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १८.०८.२०२१ पर ०० ते सायं. ५.०० कृपया बँकेच्या वेबसाईट मध्ये ए	। तै सायं. ५.०० पूर्वी ।्रविण्यात आलेल्या लिंब
निरिक्षणाची तारीख आणि वेळ ७ सीवूड शाखा कर्जदार: मे. व्ही.पी. इंजिनि केष्डुपाडा, कळंबोली, नवी थालोनिकारा लोनाप्पन पॉल (जोसेफ पुखर (भागीदार), प सीएचएस, प्लॉट क्र. २२, सेक्ट ७०६. भागीदार/हमीदार: श्री. था (भागीदार/ ठाणि श्री. ड्रोवि पत्ता: प्लॉट क्र. ७०१, सख सं	मुंबई– ४१० २१८. श्री. (भागीदार) आणि श्री. झेवियर ता: फ्लॅट क्र. ७०१, सखु र ४४ए, नेस्ळ, नवी मुंबई ४०० लोनिकारा लोनाप्पन पॉल यर जोसेफ मुळुर (भागीदार), ोएचएस, प्लॉट क्र. २२, सेक्टर	सीएचएस लि., प्लॉट क्र. ४५, सेक्टर १०, कामोठे, नवी मुंबई ता. पनवेल, जिल्हा रायगड मोजमापित बिल्टअप क्षेत्र ८२६ चौ. फू. सोसायटी मेंटेनन्स चार्जेस : रु. २,०६,३७९/- रोजीस ०१.०७.२०२१ (प्रत्यक्ष	रु. ५०,०००/- तारीख: २०.०८.२०२१, वेळ: दु. ११.०० ते दु. १.०० प्रत्येकी ५		सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा निरिक्षणाची तारीख आणि वेळ: १३.०८.२०२१ रोजी स. ११.	इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १८.०८.२०२१ पर ०० ते सायं. ५.०० कृपया बँकेच्या वेबसाईट मध्ये ए	त सायं. ५.०० पूर्वी उपविण्यात आलेल्या लिंक 1.
निरिक्षणाची तारीख आणि वेळ. ७ सीवृड शाखा कर्जदार: मे. व्ही.पी. इंजिनि केडुपाडा, कळंबोली, नवी थालोनिकारा लोनाप्पन पॉल (जोसेफ पुळर (भागीदार), प सीएचएस, प्लॉट क्र. २२, सेक्ट ७०६. भागीदार/हमीदार: श्री. था (भागीदार) आणि श्री. झेविन पत्ता: फ्लॉट क्र. ७०१, सखु सं ४४ए, नेस्ळ, नवी मुंबई ४०० (मुंबई– ४१० २१८. श्री. (भागीदार) आणि श्री. झेवियर ता: फ्लॉट क्र. ७०१, सखु र ४४ए, नेस्ळ, नवी मुंबई ४०० लोनिकारा लोनाप्पन पॉल यर जोसेफ मुळुर (भागीदार), ोएचएस, प्लॉट क्र. २२, सेक्टर ३०६.	सीएचएस लि., प्लॉट क्र. ४५, सेक्टर १०, कामोठे, नवी मुंबई ता. पनवेल, जिल्हा रायगड मोजमापित बिल्टअप क्षेत्र ८२६ ची. फू. सोसायटी मेंटेनन्स चार्जेस : रु. २,०६,३७९/- रोजीस ०१.०७.२०२१ (प्रत्यक्ष कल्जा)	रु. ५०,०००/– तारीरखः २०.०८.२०२१, बेळ: दु. ११.०० त दु. १.०० प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह	'http	सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा निरिक्षणाची तारीख आणि वेळः १३.०८.२०२१ रोजी स. ११. ाच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी ss://www.bankofmaharashtra.in/propsale.asp	। इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १८.०८.२०२१ पर ०० ते सायं. ५.०० कृपया बँकेच्या वेबसाईट मध्ये ए ४ आणि ई–बिक्रय पोर्टल (www.ibapi.in) पाहाव	त सायं. ५.०० पूर्वी रुविण्यात आलेल्या लिंक 1. सही/-
निरिक्षणाची तारीख आणि वेळ. ७ सीवृड शाखा कर्जदार: मे. व्ही.पी. इंजिनि केडुपाडा, कळंबोली, नवी थालोनिकारा लोनाप्पन पॉल (जोसेफ पुळर (भागीदार), प सीएचएस, प्लॉट क्र. २२, सेक्ट ७०६. भागीदार/हमीदार: श्री. था (भागीदार) आणि श्री. झेविन पत्ता: फ्लॉट क्र. ७०१, सखु सं ४४ए, नेस्ळ, नवी मुंबई ४०० (मुंबई - ४१० २१८. थी. भागीदार) आणि श्री. झेवियर ताः फ्लेंट क्र. ७०१, सखु र ४४ए, नेरुळ, नवी मुंबई ४०० लोनिकारा लोनाप्पन पॉल यर जोसेफ मुळर (भागीदार),)एचएस, प्लॉट क्र. २२, सेक्टा ३०६. ,२२,७७४.०१ (ह. चार कोटी	सीएचएस लि., प्लॉट क्र. ४५, सेक्टर १०, कामोठे, नवी मुंबई ता. पनवेल, जिल्हा रायगड मोजमापित बिल्टअप क्षेत्र ८२६ चौ. फू. सोसायटी मेंटेनन्स चार्जेस : रु. २,०६,३७९/- रोजीस ०१.०७.२०२१ (प्रत्यक्ष	रु. ५०,०००/– तारीरखः २०.०८.२०२१, बेळ: दु. ११.०० त दु. १.०० प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह	'http दिनां	सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा निरिक्षणाची तारीख आणि वेळ: १३.०८.२०२१ रोजी स. ११. ोच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी	। इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १८.०८.२०२१ पर ०० ते सायं. ५.०० कृपया बँकेच्या वेबसाईट मध्ये ए ४ आणि ई–बिक्रय पोर्टल (www.ibapi.in) पाहाव	त सायं. ५.०० पूर्वी उपविण्यात आलेल्या लिंक 1.

१.०० ते दु. ३.०० प्रत्येकी ५

सीआयएनः एल६४२००एमएच१९९५पीएलसी०८६३५४ दू.: ९१ २२ ६६६१ ५१११ फॅक्स : ९१ २२ ६६६० ५५१७ ई-मेल : investor.relations@tatatel.co.in वेबसाईट : <u>www.tatateleservices.com</u>

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्स २९ व ४७ ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यांत येते की, इतर विषयांसोबत ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्ष विचारांत घेऊन आणि मंजूर करण्याकरिता टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक ऑगस्ट १०, २०२१ रोजी होणार आहे.

ही माहिती कंपनीच्या वेबसाईट <u>http://www.tatateleservices.com/t-aboutus-ttml-</u> investors.aspx वर तसेच बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com_आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com ह्या वेबसाईटस वर देखील उपलब्ध आहे.

> टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडसाठी वृषाली धामणस्कर

ठिकाणः मुंबई दिनांक : ४ ऑगस्ट, २०२१ कं पनी सचिव



गडकरी चौक शाखा: महाबँक भवन, शिव सेना भवनासमोरम दादर (प),मुंबई-४०० ०२८ दू. (०२२)२४४६९८६०/२४४४३९६० ईमेलः bom16@mahabank.co.in, brmgr@mahabank.co.in मुख्य कार्यालय: लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे-४११ ००५

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)[नियम -८(i)]

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार, **बॅक ऑफ महाराष्ट्रचे** प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि सदर ॲक्टच्या कलम १३ (४) आणि १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्य कलम १३ (२) च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०१.०४.२०२१ रोजीस एक मागणी सूचना जारी करून मे. कोहेतूर स्टोन ॲन्ड टाईल्स प्रा.लि., (कर्जदार) १. श्री. नईम सफी मकसूद हुसैन शेख(संचालक/हमीदार) २. सौ. झेबा परवीन नईम सफी शेख (संचालक/हमीदार) ३. श्री. मकसूद हसैन खादिम शेख(संचालक/हमीदार) ४. श्री. शोएब सफी शेख(संचालक/हमीदार) यांना सचनेतील जमूद रक्कम म्हणजेच रु. ६,२९,७२२.०० अधिक ०१.०४.२०२१ पासून त्यावरील लागू नसलेले व्याज त्यासह सांपार्श्विक दराने व्याज आणि अनुषंगिक खर्च, परिव्यय, उपार्जित/उपार्जित केलेले प्रभार ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

थकीत रकमेची परतफेड करण्यात वरील नमूद **कर्जदार** असमर्थ ठरल्याने, वरील नमूद कर्जदार, हमीदा आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, बँक ऑफ महाराष्ट्राचे प्राधिकृत अधिकारांनी सद ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये निहित अधिकारा प्रमाणे त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करुन खाल वर्णन केलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा दिनांक ३१.०७.२०२१** रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार, हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीर्श व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ महाराष्ट्र च्या वरील नमूद रकमेच्या प्रभाराच्या अधीन राहील. तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उपकलम ८च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

१. सौ. झेबा नईम शेखद्वारे मालकीचे ड्युपलेक्स फ्लॅट क्र.१४०२, १४वा व १५वा मजला, ए विंग, गार्डन कोर्ट इमारत, लॉट क्र.०२, सेक्टर ३५ई, खारघर, नवी मुंबई, जिल्हा रायगड–४१० २१०

२. श्री. शेख नईम सफीद्वारे मालकीचे कॅस्पियाना इमारत, क्लस्टर क्र.४, लोधा कासा रिओ कॉम्पलेक्स गाव उसरघर, निलजे, कटई व घेसार, कल्याण शिळ रोड, डोंबिवली (पू), जिल्हा.ठाणे-४२१ २०१ येथे स्थित फ्लॅट क्र. १०५, १ला मजला, डी विंग सह एक मोकळी कार पार्किंग.

३. सौ. झेबा नईम शेखद्वारे मालकीचे दुकान क्र.३, तळ मजला, यश अशी ज्ञात इमारत, चर्चजवळ, प्लॉ क्र.१२९, सेक्टर ४४, जीईएस कारवे, नॅस्ळ, नवी मुंबई, जिल्हा ठाणे–४०० २०१.

टिपः वरील तारण रु. २,५६,६८,१६२.७५ अधिक २०.०७.२०२१ पासून त्यावरील लागू नसलेले व्याज त्यासह सांपार्श्विक दराने व्याज आणि अनुषंगिक खर्च, परिव्यय, उपार्जित/उपार्जित केलेले प्रभाराकरिता मे. कोहेतूर स्टोन ॲन्ड टाईल्स प्रा.लि., (कर्जदार) १. श्री. नईम सफी मकसूद हुसैन शेख(भागीदार/हमीदार) २. सौ. झेबा परवीन नईम सफी शेख (भागीदार/हमीदार) ३. श्री मकसूद हसैन खादिम शेख(भागीदार/हमीदार) ४. श्री. शोएब सफी शेख(भागीदार/हमीदार) ५. श्री. तनवीर सफी शेख (भागीदार/हमीदार) चे एनपीए लोनमधील गहाणसुद्धा अनु क्र. १, २, ३ यात नमूद आहे.आणि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२) च्या नियम ३ अन्वये २०.०७.२०२१ रोजी सूचना जारी केली आहे.

दिनांक: ३१.० ठिकाण: राय

	सही/-
6.2028	प्राधिकृत अधिकारी आणि एजीए
ाड∕ठाणे	बँक ऑफ महाराष

WESTERN RAILWAY ION OF "ALL VEHICLES PAY & PARK **OVER MUMBAI DIVISION**

Divisional Railway Manager, Commercial Department, Parking section, Mumbai Central - Mumbai - 400 008. Work Operation of "All Vehicles Pay & Park"over Mumbai Division. E-Tender Notice: C481-T21-KHAR-W-25. Location: Khar Road (West). Area in sqm.: 894.38. Approx. cost of work for 03 Years: ₹42,40,692/-. EMD ₹2,12,100/-Date & Time of submission: from 10.00 hrs. on 30.07.2021 - Upto 15.00 hrs. on 27.08.2021. Date & Time of opening : at 15.30 hrs. on 27.08.2021. For further details please visit Western Railway public website www.ireps.gov.in. 0317 Like us on: facebook.com/WesternRly

ic that the This is t This is to inform the general public that the original share certificate number 6, distinctive number 1026 to 1030 of Sh. Murlidhar Puna Sutar a member of shiv shakti chs.sanghan est, Ghatkopar(w) Mumbai 400086, have lost misplaced. The member of society have applied for duplicate shares. The society here applied for duplicate shares. The society here by invites any claims and objections from claimant s/objector or objectors for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for issuance of duplicate share certificate to the Secretary of shiv shakti by sandhain act (hadtroard with for claims/ objections are received within the period prescribed above, the society is free to issue duplicate share certificate in such a manner as is provided under the bye laws of the society. For and behalf of shiv shakti chs, sanghani est. Date : 05/08/2021 sd/-Place : Mumbai Secretary

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE Notice is hereby given that and Mrs. Anjali Mahesh Mulani & Mr. Mahesh Ajitsinh Mulani purchasing the Flat No. 601 (Old Flat No. 01), comprising an Adm. area 1672 sq. ft. (Carpet), on 6th Floor, in the Building known as "TYTAN" of "Tytan Co-op. HS. Soc. Ltd", constructed on CS No. 454, 455 & 3/455 lying and situated at Village Malbar Division, Dist. Mumbai Suburban but the chain of Deed of Exchange dated 02/12/2009 executed between Mrs. Shakuntala Devi (Vendor) and Mrs. Jaya Uday Tuljapurkar & Mr. Rahul Uday Tuljapurkar (Purchaser) registered under Sr. No. BDR9/ 11437/2009 dated 02/12/2009 and Agreement for Sale dated 04/10/2006 executed between Nepean Estates Pvt. Ltd (Vendor) and Shri. Uday G Tuljapurkar(Purchaser) registered under Sr. No. BBE-2/10030/2006 dated 13/10/2006 in respect of the abovesaid Flat which has been misplaced & lost. If any persons, has any claim or holding the aforesaid document may contact the undersigned within Fifteen days from the date of this notice with documentary evidence, failing which it will be presumed that there are no claims. documentary evidence, failing which it will be presumed that there are no claims Mumbai, dated 5th August, 2021

M/S. V. S. LEGAL ASSOCIATE Advocate High Court at Bombay 1A Kamanwala Chamber Premises Co-op.Socty Ltd., Sir P M Road, Fort, Mumbai-1

WESTERN RAILWAY - VADODARA DIVISION E-TENDER NOTICE - COMMERCIAL DEPARTMENT

The Divisional Railway Manager (Commercial), Western Railway, Pratapnagar, Vadodara invites tenders "separately" from the interested parties for display of commercial advertisement. The details of the tender are as below:

Sr. No.	Tender No.	Section	Media	Total Area (in Sq. ft.)	EMD	Reserve Price (For 1st Year) (in Rs.)
1	CA450-OOH- BRC-GDA-21-1	Vadodara- Godhra	Hoardings & Wall painting	3000	₹14,100/-	₹1,32,840/-
2	CA450-OOH- AKV-URN-21-1	Ankleshwar- Surat	Hoardings & sign Boards	4900	₹28,200/-	₹2,65,512/-
3	CA450-OOH- ANND-Gr.1-21-1	Anand- Kanjari boriyavi	Hoardings	5400	₹31,000/-	₹2,91,600/-
4	CA450-OOH-ND Gr.1-21-1	Nadiad- Geratpur	Hoardings	3950	₹22,700/-	₹2,13,300/-
5	CA450-AKV- Zone-A-21-1	Ankleshwar station	Hoardings & sign Boards	1252	₹19,800/-	₹1,86,229/-
6	CA450-CYI- 21-1	Chhayapuri station	Hoardings	1200	₹26,300/-	₹2,47,380/-
7	CA450-PRTN- ROB-21	Near Pratapnagar ROB, Vadodara	Hoardings	3600	₹1,36,600/-	₹12,85,470/-
8	CA450-ND- Zone-A-21-1	Nadiad station	Hoardings & sign Boards	2380	₹44,300/-	₹4,16,871/-
₹3, thro Clo Hrs <u>ww</u>	der Fee (in Rs.): 540/ <u>Note :</u> Tenco bugh online net bar sing and Openin . and 01-09-2021 w.ireps.gov.in on (e US ON: 1 facebo	der form fee and nking or E-payme g of date and ti at 15:30 hrs. V ly.	Earnest Mon ent Gateway, me of above Vebsite part	ey Dep Contra all ter iculars	bosit shall be act Period: 0 aders: 01-09 s: Through C	accepted only 5 (Five) Years, -2021 at 15:00 Online website BRC-092



MZ:RECY:2021-22:SCN:129 Date: 30.06.2021 M/s. Net Magic -1. Shop no-09 Building K Real Residency " B" wing, Shanti Park Layout Near Poonam Residency, Opp Axis bank Mira Road East, Thane 401107 Mr. Shyamsunder J. And (Proprietor - M/s. Net Magic) 1. Flat no 501 5th floor Jay Monika Tower CHS Ltd, Chandan Park Bhayander East, Distt. Thane 401105 2. Elat No.404. Sai Shraddha CHS ltd, Near Mother Mary School Rabul Park

- 2. Flat No 404, Sai Shraddha CHS ltd, Near Mother Mary School, Rahul Park

Flat no C/303 Jay Ambe Dham CHS Ltd, Near Mother Mary School Rahul Park Bhayander East, Maharashtra – 401105
 Flat no C/303 Jay Ambe Dham CHS Ltd, Near Mother Mary School Rahul Park Bhayander East, Maharashtra – 401105

Dear Sir. Re: Show Cause Notice for declaring M/s.Net Magic and it's Proprietor Mr Shyamsunder Jha as Wilful Defaulters and Opportunity for Representation there against.

We refer to your captioned account and write to inform you that due to non-payment of nterest/instalment, account turned to Non-Performing Assets in the books of the Ban on 04.06.2018.

We further write to inform you that as per the directions of the Committee of Executive on Wildl Defaulters of normal and an accutiny of your account based on your acts of on wildl Defaulters of our Bank and on scrutiny of your account based on your acts of omission and commission, deeds/ documents and writings, performed /executed by the firm, it's Proprietor be classified as Wilful defaulter as per guidelines of RBI on the following ground

I. You have committed fraud by submitting forged property documents.

Thus, you have defaulted in meeting your payment/ repayment obligations to the Bank and have siphoned off the funds so that the funds have not been utilized for the specific purpose for which finance was availed of, nor are the funds available with you in the form of other assets.

In terms of RBI guidelines and to comply principles of natural justice, if you, desire, you may send your submission for consideration by the Committee of Executives, headed by our Executive Director within -15- days from the date of receipt of this letter as to the user date of the second you be and classified by Bank as a Wilfight Defaulter. The

FORM NO.URC.2 Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act [Pursunt to Section 374(b) of the Companies Act 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014]

In the rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014]
 Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of Section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No.6,78, Sector 5, IMT Manesar, District, Gurgaon (Haryana), Pin Code - 122050 that AISHWARYA AVANT BUILDERS LLP, a LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act, 2013 as a Company limited by shares.
 2. The Principal objects of the Company are se follow:

2. The Principal objects of the Company are as follows:

2. The "Initial objects of the Company are as tollows: To carry on in India and abroad the business of infrastructure activities, real estate developers, builders contractors to purchase, acquire, develop, renovate, re-develop, re-condition, improve, maintain, take on lease or exchange or in any other lawful manner any area of any size, tenure or description including all types of land, buildings, housing apartments, commercial premises, residential flats, slum areas township, commercial shopping malls, shops, offices, industrial estates, industrial units, multiplexes theatres, amusement parks, warehouses, hospitals, holes, moles, and to equip the same with or par thereof with all or any amenities or conveniences commonly provided in flats, suites, residential and business quarters and to deal and market all kinds of properties in any manner whatsoever.

A Copy of the draft Memorandum of Association and Articles of Association of the proposed Company may be inspected at the office 522, 5th Floor, The Summit - Business Bay, Andheri Eas beside WEH. Metro Gate 3, Guru Nanak petrol pump, Mumbai, Maharashtra - 400069.

4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No.6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District, Gurgaon (Haryana), Pin Code - 122050, within twenty one days from the publication of this Notice, with a copy to the Company at its Registered office. Dated this 5th Day of August, 2021.

Name of the Applican FOR AISHWARYA AVANT BUILDERS LLP SUDEEP KUMAR SAHA (DESIGNATED PARTNER) DIN:03068307

Bank of Baroda Modi Chambers. (Near French Bridge), Pandit Paluskar Chowk, Opera House, N Modi Chambers. (Near French Bridge), Opp. Royal Opera House Theatre Pandit Paluskar Chowk, Opera House, Mumbai - 400 004. India

POSSESSION NOTICE (For Movable/Immovable Asset)

Whereas The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 03.04.2021 and published on 20.05.2021.Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower **Mr. Mukeshbha R Bhadiyadra**, Mrs. Prafulla M Bhadiyadra (Guarantor), to repay the amount mentioned in th notice being Rs.1,60,40,443.62 (Rupees One Crore Sixty Lacs Forty Thousand Four Hundrer Forty Three and Paisa Sixty Two Only) as on 31.03.2021 (inclusive of interest up to 31.03.2021), within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and guarantors and to the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / he under Section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the security interest (Enforcement) Rule 2002 on this 2nd day of August, 2021.

The borrower/guarantors and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Rs.1,60,40,443.62 (Rupees One Crore Sixty Lacs Forty Thousand Four Hundred Forty Three and Paisa Sixty Two Only) as on 31.03.2021 (inclusive of interest up to 31.03.2021).

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

Description of the Immovable Asset :

Exclusive charge by way of equitable mortgage (through extension of charge on property mortgaged primarily for housing loan) of Penthouse No. 1203 on 12th floor along with one ca parking in A-wing, Serenity building, 2nd Hasnabad Lane, New CTS No. H/501-B, Santacru: West, Mumbai–400054 owned by Mr. Mukesh Bhadiyadra. Std/-Sd/-

Date: 05/08/2021 Place : Mumbai	Chief Manager Authorised Officer Bank of Baroda
<mark>มากปราสาสิมาราสาสิมาราสาสิมาราสาสิมาราสาสิมาราสาสิมาราสาสิมาราสาสิมาราสาสิมาราสาสิมาราสาสิมาราสาสิมาราสาสิมาราส (Cort of Inde Lindwicking)</mark>	Branch Office: Khodadad Circle, Behind Swami Narayan Mandir (0060) Dadar (East), Mumbai - 400014, Ph: 022-2411 4536, Fax 24145956 E-mail : b00060@phb.co.in IFSC : PUNB0006000
60 Days' Notice to	Date: 18.05.2021
То,	

Mr. Prakash Shivram Kokare, Flat No. A/205, Plot No. 31, Sector 01, Kalamboli Navi Mumbai, Mumbai 410218

Dear Sir/ Madam NOTICE U/S 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets

and Enforcement of Security InterestAct, 2002 Reg: Account No.006000NC00001077 & 006009900000053 credit facilities availed by Mr. Prakash Shivram Kokare

You, Mr. Prakash Shivram Kokare, Flat No. A/205, Plot No. 31, Sector 01, Kalamboli Navi Mumbai, Mumbai 410218 have availed the following credit facilities

Credit Facilities Sanctioned/ Availed	Limit	Total Outstanding as on 30.04.2021	
HL NC 1077	Rs. 3,40,277	Rs. 15,057.00	
HLOD 99-662	Rs. 10.00 Lacs	Rs.10,89,783.454	
	Total	Rs.11,04,840.45	

Due to non-payment of installment/ interest/ principal debt, the account/s has/have been classified as Non Performing Asset (NPA) as on 01.04.2021 as per Reserve Bank of India guidelines. We have demanded/recailed the entire outstanding together with interest and other charges due under the above facilities, vide letter dated 03.04.2021 The amount due to the Bank as on **Rs. 11,04,804/8 (Rupees Eleven lace four housand** eight hundred forty and forty five paise only) with further interest until payment in full (hereinafter referred to as "secured debt"). To secure the outstandings under the abovesaid facilities, you have, inter alia, created security interest in respect of the following properties/assets:

Sr.No. Facility Security HL & ODHL Flat No. A/205, Plot No. 31, Sector 01, Kalamboli Navi Mumbai, Mumbai 410218 1.

We hereby call upon you to pay the amount Rs. 11,04.840.45 (Rupees Eleven lacs four thousand Eight hundred forty and forty five paise only) with further interes at the contracted rate until payment in full within 60 days (sixty days) from the date of this notice. In default, besides exercising other rights of the Bank as available under Law, the Bank is intending to exercise any or all of the powers as provided under section 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as "the Act"). The details of the secured asset/s intended to be enforced by the Bank, in the event of non-payment of secured debt by you are as under: **1. Flat No. A/205**,

Plot No. 31, Sector 01, Kalamboli, Navi Mumbai, Mumbai 410218 Your attention is hereby drawn invited to provisions of sub-section (8) of section 13

of the Act in respect of time available to you redeem the secured assets. Please take notice that in terms of section 13(13) of the said Act, you shall not, after receipt of this notice, transfer by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured assets above referred to, **SLUM REHABILITATION AUTHORITY**

No. SRA/ENG/3C(1)/21/T/28741 Date : 04/08/2021 Public Notice

	in the C-Wing of Building No. D 3, of the <u>AZAD NAGAR</u> <u>D/3</u> . C-Wing Co-operative Housing Society Ltd, at Satellite Garden, Phase 2, Gen A.K. Valdya Marg, Goregaon (East), Mumbai 400 063, constructed on Sub Piot D, of Pto bearing C.T.S. Nos. 644 and 622 (Pt) 620 - A/1 A-4-A/28, Village Malad (East), Taluka Borivali, in the Registration District of Mumbai Suburban, within Greater Mumbai, Previously the said Flat stood in the	(In	ncerned t proveme	o their socie nt, Clearanc	ety as 'Slum Re e and Redeve ars of area prop	(Chairman) has made a request applic ehabilitation Area', Under Section 3C(1) lopment) Act, 1971. The applicant has su osed to be declared as Slum Rehabilitatio lage : Mulund (E), Taluka - Kurla	of the Nubmitted	/laharasl the prop	htra Slur erty doc	n Areas
	name of Mr. <u>ASHFAQUE AHAMED</u> , he having acquired the same under an <u>Agreement for Alternate</u>	s		Area	Area to be	Holder	Cons	solidate	d Boun	daries
t	Accommodation dated 4th day of May, 2006, from the Developer BPM INDUSTRIES LIMITED. The Original Agreement for Alternate Accommodation dated 4th day of May, 2006, between BPM INDUSTRIES LIMITED, Developer-First Party) and 1. Shobadewi Sadashiv Kadam 2.Sanjay Sadashiv Kadam 3. Sanceeta Sadashiv Kadam alias Sanceeta Maheshi	N	b. No.	as per Property Card (Sq.mtr.)	declared as "Slum Rehabilita- tion Area" (Sq.mtr.)	(As per PR Card)	East C.T.S. No.		South C.T.S. No.	
1	Pengurlekar 4. Dhiraj Sadashiv Kadam and 5. Seema	1	2	3	4	5	6	7	8	9
	Sadashiv Kadam (Owner -Second Party) and ASHFAQUE AHAMED (Occupant-Thirdparty), which has been registered with the Sub-Registrar of		906/A	156.40	156.40	Mrs. Shakuntala Trimbak Chowdhary	895,	908	905	910
I	Assurances Borivali - 11 under Registration No. BDR -		906/B	161.70	161.70		910			Pt
]	11/0335/2006, dated 05/05/2006, has been misplaced/lost, Any persons having any claim or interest in the said Flat No. 101 and / or under the misplaced/lost, Agreement for Alternate Accommodation dated 4th day of May, 2006, to inform the undersigned in writing, their claim/s, supported with		907	1087.30	1087.30	Agriculture Mrs. Shakuntala Trimbak Chowdhary Government of Maharashtra (Area 790.00 sq.mt.)	(PT)			
I	valid documentary evidence within 15 (Fifteen) days	T T	otal Area	1405.40	1405.40					
	from the date of publication of this Notice. Any person, who finds the said misplaced / Jost Original Agreement for Alternate Accommodation dated 4th day of May, 2006, is requested to return the same to my Client, at his address mentioned herein above or contact the undersigned. Dated: <u>5th August 2021</u> s/d- <u>Mumbai</u> <u>Adv. ANIL A. JAKATDAR</u> B.E. (Chemical), L.L.B, DCL (<u>Advocate - High Court)</u> . Chamber - Unit No. 1, Saqib Bidy, Turner Road, Bandra(W) Mumbai 400050, Tel: 922 2633500 6/07	or afc Au Pla Da	By this interest (resaid p thority wi	public notice if any) in the roperty as 'S thin a period ndra (E), Mu	e said propert Slum Rehabilit of 30 days froi	nformed that Land owner or if anyone w nformed that Land owner or if anyone w y is having any claim/objection in resp ation Area' may submit his/her written n the date of publication of this Notice.	ect of the objection	e said de n to Slur So (M. A. cecutive	eclaratio n Rehat 1/- Wani) Engine	n of the pilitation
I	Cell: 9820221543 / 9930621543 Email : aniliakatdar@gmail.com			New Adm	inistrative Buildi	ng, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (East)	Mumbai	- 400 051		

New Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai - 400 051. Tel. : 022-26590519/0405/1879/0993, Fax : 91-22-26590457, Website : www.sra.gov.in Email : info@sra.gov.in



			(₹ In Crores)
Fo	r the quarter end	led	For the year ended
June 30 2021 (Unaudited)	March 31 2021 (refer note 2)	June 30 2020 (Unaudited)	March 31 2021 (Audited)
1,745.20	1,620.87	1,545.85	6,499.88
400.56	246.96	245.61	1,178.48
400.56	266.40	235.12	1,229.30
333.75	209.34	173.67	962.66
309.26	213.33	161.28	959.93
285.00	285.00	285.00	285.00
11.71	7.34	6.09	33.78
			(₹in Crores)
For	r the quarter end	led	For the year ended
June 30 2021	March 31	June 30	March 31
(Unaudited)	2021 (refer note 2)	2020 (Unaudited)	2021 (Audited)
			2021
(Unaudited)	(refer note 2)	(Unaudited)	2021 (Audited)
(Unaudited) 4,116.14	(refer note 2) 4,130.95	(Unaudited) 4,417.68	2021 (Audited) 17,256.86
(Unaudited) 4,116.14 371.43	(refer note 2) 4,130.95 384.79	(Unaudited) 4,417.68 350.28	2021 (Audited) 17,256.86 1,683.27
(Unaudited) 4,116.14 371.43 377.05	(refer note 2) 4,130.95 384.79 385.94	(Unaudited) 4,417.68 350.28 339.79	2021 (Audited) 17,256.86 1,683.27 1,608.55
(Unaudited) 4,116.14 371.43 377.05 296.90	(refer note 2) 4,130.95 384.79 385.94 299.23	(Unaudited) 4,417.68 350.28 339.79 258.07	2021 (Audited) 17,256.86 1,683.27 1,608.55 1,251.52
(Unaudited) 4,116.14 371.43 377.05 296.90 119.02	(refer note 2) 4,130.95 384.79 385.94 299.23 270.55	(Unaudited) 4,417.68 350.28 339.79 258.07 231.43	2021 (Audited) 17,256.86 1,683.27 1,608.55 1,251.52 1,508.71
	June 30 2021 (Unaudited) 1,745.20 400.56 400.56 333.75 309.26 285.00 11.71 For June 30	June 30 2021 (Unaudited) March 31 2021 (refer note 2) 1,745.20 1,620.87 400.56 400.56 246.96 266.40 309.26 213.33 285.00 285.00 285.00 11.71 7.34	2021 (Unaudited) 2021 (refer note 2) 2020 (Unaudited) 1,745.20 1,620.87 1,545.85 400.56 246.96 245.61 400.56 266.40 235.12 333.75 209.34 173.67 309.26 213.33 161.28 285.00 285.00 285.00 11.71 7.34 6.09

Notes :-

1. The above Standalone and Consolidated results for the quarter ended June 30, 2021 were taken on record and approved by the Board of Directors at their meeting held on August 04, 2021. These results have been reviewed by the audit committee and have been subjected to a limited review by the statutory auditors

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | THURSDAY | AUGUST 5, 2021

PUBLIC NOTICE

My Clients, Mr.1. AKHTAR JAMAL ABBAS ALI KHAN 2. Mrs. SADAF AKHTAR JAMAL both adults, Indian inhabitants of Mumbai, addressed at DSK Madhukosh,

B-802 Near Bacchu Garage, Kurla - Andheri Road Safeed Pul, Saki Naka, Mumbai 400 072, are the

Joint owners, of the premises being : Flat No. 101 admeasuring <u>325</u> sq. ft. (carpet area) on the First Floor in the C-Wing of Building No. D 3, of the <u>AZAD NAGAR</u>

Email : aniljakatdar@gmail.com

Please note that, in case your submission against the intention of Bank to declare you as a Wilfu Defaulter is not received within - 15- days from the date of receipt of this letter, the Bank will proceed further and classify your account as wilful defaulter. Bank reserves the Right to publish the name and photograph of Wilful Defaulter in News Paper and will initiate the necessary recovery action as per extant quidelines issued Please comply with this demand und								ler the said Ad ured assets a weeds or incor to render prop enforce other demand under e. further new	st, is an offence. Ire sold or leased out in the ordinary course ne realised shall be deposited/remitted with/ er account of such realization /income.	Sub 3. Dur Tele Rev The DO of p Tho	beect of the full financial year and the published figures of nine months ended December 31, 2020, which we jected to limited review by the statutory auditors. ing the quarter ended September 30, 2019, the Company had received demands from Departmer ecommunications (DOT) aggregating to ₹ 6,633.43 crores towards License Fee on its Adjusted G renue (AGR) for the financial years 2006-07 till 2017-18. demands received by the Company included an amount of ₹ 5,433.70 crores which were disallowed by T towards the cost adjusted to Gross Revenues by the Company that were claimed on 'accrual basis' ins ayment basis, for which revised statements on the basis of actual payment has been submitted to the E ugh, the Company believes that it has a case to defend, it has made a provision of ₹ 337.17 crores du
Signal Name of Work Tentative Endition EMD Cost of Tender Period of assignment (in INR Rs.) Period of assignment (in INR Rs.) Period of assignment (in INR Rs.) Signal Signal <td>Iotice) ate:-04. proposal fc ne on the W wwn Digital fTender I as NR Rs.) 00.00</td> <td>or the work Vebsite http: 1 Signature Period of ssignment (days) 300 days</td> <td>INDIAN BRIGHT STEEL CO. LTD CIN: L13209MH1960PLC011794 Regd. office: "Aurum Platz", B. N. Cross Lane, Pandita Ramabai Marg, Mumbai - 400 007 Email Id: indianbrightsteel@gmail.com Website: www.indianbrightsteel.com NOTICE Notice is hereby given under Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors is scheduled to be held on Tuesday 10th August, 2021 at 11.30 A.M through video conferencing inter- alia, to consider and approve the unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2021. The information contained in this is also available on the website of the Company and</td> <td>the con ₹ 3 Wit rela and rulii to t Cor be a ass 4. Dur ass</td> <td>the quarter ended March 31, 2020 and for the balance amount of ₹ 5,096.53 crores, the Company believe the likelihood of the same materializing is remote since the deduction on payment basis has no considered by the DOT. During the quarter ended March 31, 2021, the Company has made a pay ₹ 379.51 crores under protest to DOT. With respect to demands for the balance amount of ₹ 1,199.73 crores, the Company has existing a relating to its ILD & NLD licenses which were filed in the past and are pending at the Hon'ble Suprem and Hon'ble Madras High Court and the Company's appeals are not included in the Hon'ble Suprem ruling of October 24, 2019 on AGR. Further, the Company believes that all its licenses are different from which was the subject matter of Supreme Court judgement of October 24, 2019. The Company has res to the DOT denying and disputing the amounts claimed by the DOT in the abovementioned deman- Company has not received any response from the DOT after the submission. The Company believes the be able to defend its position and also has obtained a legal opinion in this regard. Accordingly, the Compa- assessed the balance demand of ₹ 1,199.73 crores as part of contingent liability. During the quarter ended September 30, 2019, a subsidiary domiciled abroad, has received a fir assessment from VAT authorities for ₹ 136.98 crores, during the quarter ended December 31, 2019 penalty assessment of ₹ 159.92 crores was also received. On July 1, 2020 the Group has filed its group to specify the group has filed its group to the group has filed its group.</td>							Iotice) ate:-04. proposal fc ne on the W wwn Digital fTender I as NR Rs.) 00.00	or the work Vebsite http: 1 Signature Period of ssignment (days) 300 days	INDIAN BRIGHT STEEL CO. LTD CIN: L13209MH1960PLC011794 Regd. office: "Aurum Platz", B. N. Cross Lane, Pandita Ramabai Marg, Mumbai - 400 007 Email Id: indianbrightsteel@gmail.com Website: www.indianbrightsteel.com NOTICE Notice is hereby given under Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors is scheduled to be held on Tuesday 10th August, 2021 at 11.30 A.M through video conferencing inter- alia, to consider and approve the unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2021. The information contained in this is also available on the website of the Company and	the con ₹ 3 Wit rela and rulii to t Cor be a ass 4. Dur ass	the quarter ended March 31, 2020 and for the balance amount of ₹ 5,096.53 crores, the Company believe the likelihood of the same materializing is remote since the deduction on payment basis has no considered by the DOT. During the quarter ended March 31, 2021, the Company has made a pay ₹ 379.51 crores under protest to DOT. With respect to demands for the balance amount of ₹ 1,199.73 crores, the Company has existing a relating to its ILD & NLD licenses which were filed in the past and are pending at the Hon'ble Suprem and Hon'ble Madras High Court and the Company's appeals are not included in the Hon'ble Suprem ruling of October 24, 2019 on AGR. Further, the Company believes that all its licenses are different from which was the subject matter of Supreme Court judgement of October 24, 2019. The Company has res to the DOT denying and disputing the amounts claimed by the DOT in the abovementioned deman- Company has not received any response from the DOT after the submission. The Company believes the be able to defend its position and also has obtained a legal opinion in this regard. Accordingly, the Compa- assessed the balance demand of ₹ 1,199.73 crores as part of contingent liability. During the quarter ended September 30, 2019, a subsidiary domiciled abroad, has received a fir assessment from VAT authorities for ₹ 136.98 crores, during the quarter ended December 31, 2019 penalty assessment of ₹ 159.92 crores was also received. On July 1, 2020 the Group has filed its group to specify the group has filed its group to the group has filed its group.
SI. Procurement No. officer	Place of Opening of e- Tender	tender or	bility of n-line for ding nd Time) To 5	Date of Pre Bid meeting (Date and Time)	Date of PPT presentatio n on work Methodolog y (Date and Time) 7		ubmission and Time) Close 9	Date and Time of opening of financial bid	that of BSE. for Indian Bright Steel Co. Limited Place : Mumbai Sd/- Date : 03.08.2021 Director 5	pen obta 5. Dur has	eal with the Economic Administrative Court towards the final VAT and penalty assessment which is cur ding for hearing. The management believes that there are grounds to defend its position and has ained an external opinion in this regard. ing the year ended March 31, 2021 an associate considered certain provisions in its financials, the of considered the same as contingent liability which is consistent with the treatment of similar item ncials and accordingly adjusted its share of profit/(loss) in associate by ₹ 24.40 crores (net of the
1 Executive Engineer, Nationa Highways Division, Deoghar	Office of the Chief Engineer (Communication) Road Construction Department, 1st Floor, Engineer Hostel No. 2 Dhurwa, Ranchi-834004	05.08.2021 (10:30 AM)	20.08.2021 (15:00 PM)	14.08.2021 (11:30 AM)	14.08.2021 (11:30 AM)	05.08.2021 (10:30 AM	. 20.08.2021) (15:00 PM)	21.08.2021 (15:30 PM)	SHREENATH INVESTMENT COMPANY LIMITED CIN: L67120MH1979PLC022039 Reg Add: 801-802, Dalamal Tower, Nariman Point, Mumbai- 400021 Website: www.shreenathinvestment.in Email M: sid/2889/d/wasil.com	its ₹6. 6. The its c	consolidated financial statements. The Groups share of profit in the associate after this adjustm 55 crores. The Group has obtained a legal opinion in this regard. company has investment in its subsidiary Tata Communications Payment Solutions Limited ('TCPSI arrying value is ₹ 953.03 crs as on Jun 30, 2021. RBI has increased the Inter Bank Rate (IBR) with
 Cost of Tender document for a non refundable fee as indicated shall be in the form of demand draft/banker cheque of any schedule Bank Payable at Deoghar in favour of Executive Engineer, National Highways Division, Deoghar. Bid must be accompanied by Earnest Money Deposits of an amount equal to 2% of the quoted amount (Net of GST) in the form of current issue of NSC, Fixed Deposits of a Scheduled Bank (all the above mentioned form of Security deposits money issued within the State of Jharkhand), Bank draft and Bank Guarantee issued by any Scheduled bank anywhere in India Payable at Deoghar in favour of Executive Engineer, National Highways Division, Deoghar for a period of 120 days beyond the validity of bid. Cost of bidding document and Bid Security shall be deposited in the office of the Executive Engineer, National Highways Division Deoghar/ S.E., NH Circle, Dhanbad/ Chief Engineer, N.H. Wing, Jharkhand, Ranchi on all working days between 05.08.2021 At 10.30AM to 20.08.2021 upto 15.00PM either by registered post/ Speed Post or by hand. Only those applications will be entertained whose cost of bidding document and bid security is received before 21.08.2021 upto 15.00PM. Executive Engineer, National Highway Division, Deoghar/ S.E., NH Circle, Dhanbad/ Chief Engineer, N.H. Wing, Jharkhand, Ranchi will not be held responsible for the postal delay, if any, in the delivery of the document or non-receipt of the same. No claim shall be entertained on account of disruption of internet services being used by bidders. Bidders are advised to upload their bids well in advance to avoid last minute technical snag. The Undersigned have reserves the right to accept/reject any or the entire firm's proposals without assigning any reason thereof. Place of Pre-Bid meeting - Office of the Executive Engineer, National Highway Division, Deoghar 								ar. to f GST) in of Security eduled bank oghar for a r, National nuchi on all nuchi on all nuchi on all nuchi on all oeed Posto bived before Dhanbad/ any, in the e advised to	Financial Results for the quarter ended on 30th June 2021. The notice may be accessed on Company's website at www.shreenathinvestment.in and also on the stock exchange website at www.bseindia.com For SHREENATH INVESTMENT COMPANY LIMITED	 from August 01, 2021. TCPSL has revised its Business Plan on the basis of increase in IBR as notified and its internal assessment. Based on the revised business plan, the management is of the view carrying value of the investment in TCPSL as at June 30, 2021 is appropriate. 7. The outbreak of Coronavirus (Covid-19) pandemic globally and in India has caused and continues t significant variation in the economic activity. The Group has considered internal and external informati finalizing various estimates. The Group will continue to closely monitor any changes in future enconditions and assess its impact on the operations 8. The above is an extract of the detailed format of standalone and consolidated audited financial result quarter ended June 30, 2021, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing ob and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by circular no CIR/CFD/FAC/62/2016 da 5, 2016. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter ended June 30 company's website www.tatacommunications.com 	
9. Other details can be seen in Tender documents. PR 250821 Road(21-22)D Signature of the Authorised Officer Executive Engineer, National Highways Division, Deoghar									Sd/- Place: Mumbai Vikas Mapara Date:04.08.2021 Managing Director		Mumbai AMUR S. LAKSHMINARAYA August 04, 2021 MANAGING DIRECTOR 8